

## पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग/पर्यटन

क्र.टिडीसी-२०१७/प्र.क्र.७२३/पर्यटन

दि. १५ जानेवारी, २०१८.

### महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातील वरिष्ठ व्यवस्थापक (जमिन व मालमत्ता) हे पद प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी प्रसिध्दीपत्रक. (पुनर्प्रकाशित)

१. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक (जमिन व मालमत्ता) हे रुपये १५६००-३९१००, ग्रेड पे रुपये ६६०० वेतनश्रेणीतील रिक्त पदे "उपजिल्हाधिकारी" संवर्गातून प्रतिनियुक्तीने भरावयाचे आहे.
२. पदाची कर्तव्ये :- महामंडळाने या कामासाठी धोरण निश्चित केले असून जमिनीचे रेकॉर्ड अद्ययावत करणे. प्रस्ताव तयार करणे, नाममात्र भाडेपट्ट्यावरील वर्ग झालेल्या जमिनीचे नियंत्रण ठेवणे, सातबारा उतारे अद्ययावत करणे, मालमत्तेचे नुतनीकरण करणे इत्यादीचा समावेश असून त्याकरीता सक्षम, अनुभवी व महसूल विभागातील संबंधित संवर्गातील अधिकारी असणे आवश्यक आहे.
३. प्रतिनियुक्तीचा कालावधी प्रथमतः १ वर्षाचा राहिल व काम समाधानकारक केल्यास आणखी तो नियमानुसार वाढविण्यात येईल.
४. यासाठी उपजिल्हाधिकारी म्हणून किमान ७ वर्षे सेवा झालेली असली पाहिजे व त्यापैकी किमान ५ वर्षे सेवा प्रत्यक्ष महसूल विभागास केलेली असली पाहिजे व भूसंपादनाबाबतचे कामकाज हाताळलेले असले पाहिजे व अ.क्र.२ येथे नमूद कामकामाची माहिती / अनुभव असला पाहिजे.
५. इच्छुकांनी त्यांचे अर्ज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य, एपीजे हाऊस, के.सी. महाविद्यालयाशेजारी, मुंबई यांचेकडे दिनांक १५ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत सादर करावेत. अर्जांमध्ये खालील तपशिल द्यावा :-
  - (१) संपूर्ण नाव
  - (२) सध्याचे पद व त्या पदावरील नियुक्तीचा दिनांक
  - (३) संपूर्ण सेवा तपशिल (कोणकोणत्या पदावर काम केले आहे त्याची माहिती, कालावधी, कोणते विषय / कामकाज हाताळले इ.बाबतची माहिती.)
  - (४) उप जिल्हाधिकारी पदावरील पदस्थापना पदोन्नतीने झाली असल्यास पदोन्नतीचा दिनांक
  - (५) यापूर्वी प्रतिनियुक्तीच्या पदावर कामे केले असल्यास त्याचा तपशिल व सेवा कालावधी -पासून ते पर्यंत.
  - (६) या अर्जाची प्रत त्यांनी प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग यांनाही पाठवावी.
  - (७) ज्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी / एसीबी चौकशी / फौजदारी स्वरूपाची चौकशी चालू असेल त्यांनी अर्ज करू नयेत.
  - (८) सामान्य प्रशासन विभागाच्या क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.१३७/कार्यासन-१२, दिनांक १७/१२/२०१६ शासन निर्णयान्वये शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपध्दती याबाबतचे धोरण सुनिश्चित करण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ह्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या प्रतिनियुक्तीच्या अटी शर्तीची पूर्तता हाेत असल्याबाबत अर्जदाराने खातरजमा करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक (जमिन व मालमत्ता) ह्या पदासाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत अर्ज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, चौथा मजला, अेपीजे हाऊस, के.सी. महाविद्यालयाजवळ, चर्चगेट, मुंबई-४०००२०., ईमेल [md@maharashtratourism.gov.in](mailto:md@maharashtratourism.gov.in) यांच्या नावे व पत्त्यावर करावा.